

आदिवासी विकास विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील  
अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत..

**महाराष्ट्र शासन**

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्रमांक : आस्थापना-१०९४/प्र.क्र.४७/का.१

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.

दिनांक : २३ मार्च, २००६

**वाचा :-** समक्रमांकित दिनांक १६ सप्टेंबर, २००५ चा शासन निर्णय.

**शासन निर्णय** :- दिनांक १६ सप्टेंबर, २००५ च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाच्या (खुद्द) आस्थापनेवरील एकूण १३ अस्थायी पदांना दिनाक २८ फेब्रुवारी, २००६ पर्यंत चालू ठेवण्यास मंजूरी देण्यात आलेली होती. वित्त विभागाने त्यांचे पत्र क्र.पदनि-१००५/प्र.क्र.१३२/२००५/वित्तीय सुधारणा-१, दिं.३० जानेवारी, २००६ अन्वये या विभागातील समर्पित १२ पदे पुनर्जिंजित करण्यास मान्यता दिली असून विभागाच्या मंजूर १३४ पदांच्या आकृतीबंधास मान्यता दिलेली आहे. विभागाने शासन निर्णय, दिनांक ७ मार्च, २००६ अन्वये १३४ पदांच्या आकृतीबंधाचे आदेश निर्गमित केलेले आहेत. या १३४ पदांपैकी २४ पदे ही अस्थायी स्वरूपाची आहेत.

२. विभागाच्या दि.१६ सप्टेंबर, २००५ च्या शासन निर्णयान्वये पूर्वीच्या १२२ मंजूर पदांपैकी १३ अस्थायी पदांना दि.२८ फेब्रुवारी, २००६ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली होती. आता १३४ मंजूर झाल्यामुळे त्यातील २४ पदांची यापुढील कालावधीसाठी आवश्यकता असल्याने या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील स्तंभ क्र. २ समोरील पदांच्या पुढे स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविलेल्या विविध संवर्गातील एकूण २४ पदांना दिनांक १ मार्च, २००६ पासून दि. २८ फेब्रुवारी, २००७ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र. "टि-४, २२५१, सेक्रेटरिएट-सामाजिक सेवा-०९०-सेक्रेटरिएट-०१-आदिवासी विकास विभाग (२२५१ ०२११)" या लेखाशिर्षाखाली सन २००६-२००७ या वर्षाच्या मंजूर आर्थिक तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक-११९/०६/व्यय-१४, दिनांक १० मार्च, २००६ नुसार देण्यात आलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

**महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,**

  
( द.फु. गायकवाड )

कार्यासन अधिकारी

प्रति,

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई

अवर सचिव, वित्त विभाग (व्यय-१४)(अर्थसंकल्प-१९) ( वित्तीय सुधारणा-१) मंत्रालय, मुंबई-३२  
अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (१४ ) मंत्रालय, मुंबई-३२  
लेखाधिकारी, लेखाशाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२  
कक्ष अधिकारी, का-६ व का-७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड नस्ती.

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक- आस्था-१०९४/प्र.क.४७/का-१, दिनांक २३ मार्च, २००६ चे सहपत्र.

अ. क्र.	पदनाम व क्रेतनश्रेणी	हंगामी पदे	कायम पदे निर्माण केल्याचे आदेश क्रमांक व दिनांक	हंगामी पदे निर्माण केल्याचे आदेश क्रमांक व दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६
२	अवर सीचव रु.१००००-३२५- १५२००	२	शा.नि., आ.बिं.बि. क्र.आस्था-१०८७/ प्र.क्र.१/का.१, दि.२७.६.१९८९ (३ पदे)	१)शा.नि.टिएसपी-१०८६/प्र.क्र.५१५/का.१४, दि.१२.३.१९८२ व समक्रमांकाचे दिनांक रद. २.१९९२ चे शुद्धीपत्रक. २) शा.नि.क्र. आस्था- १०९३/ प्र.क्र.२०२/ (९२) का.३, दि.१२.१.१९९४ अन्वये अवर सीचवाचे पद निर्माण करण्यात आलेले आहे.	
३	कक्ष अधिकारी रु.६५००-२००- १०५००	३	१) शा.नि.आ.बिं.बि.क्र.आस्था-१०८९/ प्र.क्र.१/का.१,दि.२७.६.१९८९न्वये (१० पदे) २) शा.नि.आ.बिं.बि.क्र.आस्था-१०९१/ प्र.क्र.४ /का.३,दि.१०.१.१९८९न्वये सहायक सीचवांची २ कायम पदे क.अ. पदात पदावनत (२ पदे) ३) शा.नि.आ.बिं.बि.क्र.आस्था-१०९१/ प्र.क्र.४५ /का.३,दि.१.१२अन्वये १ सहायक सीचवाचे कायम पद क.अ.या पदात पदावनत (५ पद) ४) शा.नि.आ.बिं.बि.क्र.आस्था-१०९४/ प्र.क्र.७३/का.१,दि.१७.२.१५अन्वये १ सहायक सीचवाचे कायम पद क.अ. या पदात पदावनत (१ पद)	शा.नि.आ.बिं.बि.क्र.आस्था-१०८३/ प्र.क्र.४९/का.१,दिनांक १.८.१९८८ अन्वये (३ पदे)	
४	सहायक रु.५५००-१७५- १०००	६	शा.नि.स.क.सा.क्र.बिं.बि.इंग्रामपी-१०८ ३/१३० / का.२,दि.२.६.८३ अन्वये वर्ग केलेली (२४ पदे)	शा.नि.आ.बिं.बि.क्र.आस्था-१०८३/ प्र.क्र.४९/का.१,दिनांक १.८.१९८८ अन्वये (६ पदे)	

४	लिपिक/ लिपिक-टंकलोखक/ टंकलोखक	७ रु.३०५०-७५-३९५० -८०-४९९०	१) वरीतप्रमाणे ( ४ पद) २) शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०८२/प्र.क्र. ५/का.१, दि.२७.६.८९अन्वये(१९ पद) ३) शा.नि.आ.बि.बि.क्र.१०९२/ प्र.क्र.१४(१२)/का.१, दि.३१.३.९२अन्वये वर्ग करण्यात आलेली ( २ पद) शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०८१/ प्र.क्र.१/का.१, दि.२७.६.८९ अन्वये ( ३ पद) ४) शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०८१/ प्र. क्र.१/का.१, दि.२७.६.८९ अन्वये ( ४ पद)	शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०८२/प्र.क्र.४९ (१) का.१, दिनांक १.८.१९८४ अन्वये ( ७ पद)	लिपिक संवार्गातील १ स्थायी पद २ अस्थायी पदे तसेच टंकलोखक संवार्ग- तील २ स्थायी व र अस्थायी पदे असून शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-११९०/ प्र.क्र. ३०६/का.१, दि.१५.२.१३, १०.८.१२, १७.१.१२, ११.११.१२ व १०.११.१२ अन्वये लिपिक-टंकलोखक पदात रुपांतरीत करण्यात आली आहेत. टंकलोखक संवार्गातील २ स्थायी व २ अस्थायी पदे असून शा.नि.आ.बि.बि.क्र. आस्था-११९०/प्र.क्र.३०६/ का.१, दि.१०.८.१२, ११.११.१२ व १७.११.१२ अन्वये लिपिक-टंकलोखक पदात रुपांतरीत करण्यात आली आहेत.
५	उच्चश्रेणी लधुलोखक	१ रु.६५००-२००-१०५०	१) शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०८१/ प्र.क्र.१/का.१, दि.२७.६.८९अन्वये(५ पद) २) शा.नि.क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.१४(१२)/ का.१, दि.३१ मार्च,१९९३ अन्वये वर्ग ज्ञालेले (५ पद)	शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०८४/ प्र.क्र.२५२/१/दिनांक २०.१२.८४(१ पद)	शा.नि.क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.१४ (१२)/का.१, दि.३१ मार्च,१९९३ अन्वये वर्ग ज्ञालेले (५ पद)
६	निम्नश्रेणी लधुलोखक	२ रु.५५००-१७५-१०००	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.२०२ १३/का.१, दिनांक १२.१.१४(१ पद)	शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.१४ (१२)/का.१, दि.३१ मार्च,१९९३ अन्वये वर्ग ज्ञालेले (१ पद)
७	वाहन चालक	१ रु. ३०५०-७५-३९५०-८०-४९९०	१. वरीलप्रमाणे २) शा.नि.क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.१४ (१२)/का.१, दि.३१ मार्च,१९९३ अन्वये वर्ग ज्ञालेले (१ पद)	शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०८५/प्र.क्र.१५६ (८५)/का.१, दि.२१ मार्च,१९८६ अन्वये वर्ग ज्ञालेले (१ पद)	--शा.नि.आ.बि.बि.क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.१४(१२)/का.१, दि.३१ मार्च,१९९३ अन्वये वर्ग करण्यात आलेले (१ पद)
८	झोरेक्स मशीन चालक	१ रु.२६१०-६०-२९१० -६५-३३००-५०-४००	वरीलप्रमाणे	शा.नि., आ.बि.बि. क्र. आस्था(वेतन)- १०८८/प्र.क्र.२८७/ ८८/का.१, दि.१७.४.८९.	

९	शिपाई रु.२५५०-५५- २६६०-६०-३२००	१) शा.नि., समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीड़ा व पर्याटन विभाग क्र.इंसटी-१०८३/१३० /का-२, दि. २.६.८३ अन्वये वार्ग केलेली(२पदे) २) शा.नि., आ.वि.वि. क्र.आस्था-१०८९/ प्र.क्र. १/का.१, दि. २७.६.८९ अन्वये (७ पदे) ३) शा.नि., आ.वि.वि. क्र.आस्था-१०९३/ प्र.क्र. १४(१२)/का.१, दि. ३१ मार्च, १९९३ अन्वये वार्ग झालेली (३ पदे)	शा.नि., आ.वि.वि., क्र. आस्था-१०८३/ ४९/(१)/का.१, दि. १.८.८४ अन्वये (१ पद)
---	--------------------------------------	--	---